

- 23 (vgl. 26). °गुह्य 94, b, 1. — Vgl. महाषोढान्यास.
 घोटर्त adj. = घोटस् gāṇa prajādi zu P. 5, 4, 38.
 घ्या s. स्त्या.
 छिव् oder छीव्, छीवति und छीव्यति (nicht zu belegen) Dhātup.
 15, 52, 26, 4 (निरसने). 7, 3, 75. 6, 1, 64, Vārtt. Vop. 8, 42. 66. 71. टिष्ठेव
 und तिष्ठेव 72. spucken, ausspeien VARĀH. BṚH. S. 51, 32. BHĀṬṬ. 12,
 18. शोषितम् Suçr. 2, 192, 18. 1, 304, 4. 2, 446, 16. तेन यत्राहमस्त्रिवमभू-
 ततत्र काश्चनम् KATHĀS. 108, 78. छीवत्यस्य च मूर्धनि BṚĪG. P. 14, 23, 35.
 — अभि bespeien: °तिष्ठेव ÇAT. Br. 1, 2, 3, 1. °घ्नूत् 2, 1, 2, 2.
 — अघव dass.: °घ्नूत् ÇAT. Br. 1, 2, 3, 1.
 — नि ausspucken ÇAT. Br. 4, 1, 3, 9. 14, 4, 2, 33. KĪṬ. Ç. 25, 11, 26.
 ÇĀṬĪKH. GṚH. 4, 12. KĪND. Up. 2, 12, 2. KAUC. 58. MBh. 6, 2767. Suçr. 1,
 317, 13. 2, 237, 10. BHĀṬṬ. 18, 14. न्यस्त्रिवत् — तस्य मूर्धनि MBh. 3, 11797.
 BHĀṬṬ. 17, 10. °तिष्ठिवुः 14, 100. °छीव्य M. 5, 145. MBh. 13, 5067. MĀRK.
 P. 34, 69. निघ्नूत् (ōfters falschlich निघ्नूत् geschr.) aussgespuckt KĪṬ. Ç. 25,
 11, 31. KĪVJĀD. 1, 95. RĪĒA-TAR. 5, 462. entlassen, von sich gegeben AK.
 3, 2, 37. H. 1482. तेनो वङ्गनिघ्नूत् RAGH. 2, 75. (चन्द्रेण) °मरीचिभासा
 KUMĀRAS. 7, 35. निघ्नूत्: — लातारसः केर्नाचत् (तरुणा) ÇĀK. 80. Spr. (II)
 3912. RĪĒA-TAR. 5, 96. n. ausgeworfener Speichel M. 4, 132. JĪĒN. 2, 213.
 BṚĪG. P. 5, 24, 17. — Vgl. निष्ठीव fgg. und तिष्ठेव fgg.
 — अभिनि ausspucken auf ÇAT. Br. 14, 1, 4, 33. KAUC. 31. 36.
 — अघनि dass. M. 8, 282.
 — विनि ausspeien Suçr. 2, 503, 18.
 — निम् dass.: निरस्त्रिवत् ÇAT. Br. 5, 5, 2, 10. P. 1, 4, 62, Schol. hin-

worfen so v. a. hinstellen: तद्रसेन मुधाभित्तिं चक्रवाकमिथुनं निरस्त्रिवम्
 DAÇAK. 92, 6. 7.

— प्र ausspeien ĀÇV. Ç. 6, 13, 10.

— प्रति bespucken: ब्राह्मणम् AV. 5, 19, 3.

स्त्रिव (von स्त्रिव्) nom. ag. s. किरपय°.

स्त्रिवन (wie eben) n. 1) das Spucken Vop. 26, 172. H. 1521. PĀ. GṚH.
 2, 8. Suçr. 1, 98, 11. 331, 21. 2, 344, 12. 465, 1. शोषित° 193, 16. उच्चैः
 KĀM. NĪRIS. 5, 23. VARĀH. BṚH. S. 78, 4. स्त्रिवनं चाचरेच्छनैः MBh. 4, 117.
 ष्मशुमालामु RĪĒA-TAR. 6, 157. — 2) ausgeworfener Speichel: नाप्सु मूत्रं
 पुरीषं वा स्त्रिवनं वा समुत्सृजेत् M. 4, 56. 5, 123 (pl.). JĪĒN. 1, 137. 152.
 MBh. 14, 150 (pl.). RĪĒA-TAR. 5, 462. MĀRK. P. 35, 30. BṚĪG. P. 5, 5, 30
 (oder das Bespucken). — Vgl. रक्त°.

स्त्रिवि (wie eben) adj. spuckend: सुवर्ण° MBh. 7, 2157.

स्त्रिविन् (wie eben) adj. dass.: किरपय° MBh. 2, 2106. सुवर्ण° 7, 2163.
 12, 1045. स्वर्ण° 1042. काश्चन° 1043.

स्त्रिवी (wie eben) f. das Spucken, s. रक्त°.

स्त्रेवन (wie eben) n. dass. Vop. 26, 172. H. 1521.

घ्नूत् (wie eben) n. dass. H. 1521.

घष्क, घष्कते (गत्याम्) Vop. 8, 42. 106, Anf. — Vgl. घष्क.

घष्क, घष्कति (घःकति) NĀIGH. 2, 14 (गतिकर्मन्). घष्कते Dhātup. 4, 26
 (गत्यर्थ). P. 6, 1, 64, Vārtt. Varianten im Dhātup.: घष्क, घुष्क, स्वष्कः
 vgl. auch षष्क.

— परि umhergehen HĀLA Auh. 51. 59 (im Prākṛit). — Vgl. परिष-
 ष्कित.